

१३ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाकडून नवीन व नवीकरणीय ऊर्जेच्या विकासाकरीता प्राप्त झालेल्या रु.९६१.०३ कोटी पैकी रु.४०१.५० कोटी वितरीत करण्यास मंजूरी देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

उद्योग, उर्जा व कामगार विभाग,

शासन निर्णय क्रमांक :- बीयुडी-२०१७/प्र.क्र.२६०/ऊर्जा-७

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२,

दिनांक: ७ डिसेंबर, २०१७

वाचा:-

- १) वित्त मंत्रालय, भारत सरकार यांचे क्र.एफ.१९(१)/एफसीडी/२०११, दि.१६/३/२०१५ चे पत्र.
- २) सचिव, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार यांची दि.२/१/२०१६, दि.३१/३/२०१५ व दि.७/४/२०१५ ची पत्रे.
- ३) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. निधिवी-२०१३/प्र.क्र.१७६ ब /ऊर्जा-७, दि. १६/१/२०१६
- ४) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र.जीईसी-२०१५/प्र.क्र.२१८/ऊर्जा-४, दि.१०/११/२०१५.
- ५) महाऊर्जा कार्यालयाचे पत्र क्र.लेखा/१३ वा वित्त आयोग/२०१६-१७/१९४५, दि.२८/४/२०१६
- ६) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्रमांक निधिवी-२०१३/प्र.क्र.१७६/ऊर्जा-७, दिनांक १५/१०/२०१६
- ७) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्रमांक निधिवी-२०१३/प्र.क्र.१७६/ऊर्जा-७, दिनांक २३/२/२०१७

प्रस्तावना:-

१३ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार विद्युत प्रणालीशी जोडण्यात येणाऱ्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या कामगिरीवर आधारित प्रोत्साहनपर अनुदान म्हणून संदर्भाधीन क्र.१ येथील पत्रान्वये रु.९६१.०३ कोटी इतका निधी केंद्र शासनाकडून राज्य शासनास प्राप्त झालेला आहे. सदर निधीचा विनियोग करण्याचे नियोजनास उपरोक्त संदर्भ क्रमांक ७ च्या शासन निर्णयान्वये मान्यता दर्शविली आहे. नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या कामगिरीवर आधारित प्रोत्साहनपर अनुदान म्हणून प्राप्त रु.९६१.०३ कोटीपैकी रु.३०० कोटी निधी हा संदर्भाधीन क्र.६ येथील शासन निर्णयानुसार महाऊर्जा कार्यालयास वितरीत करण्यात आला आहे. महाऊर्जा कार्यालयाने संदर्भाधीन क्र.६ येथील शासन निर्णयानुसार सदर रु.३०० कोटी पैकी महावितरण कार्यालयास शासन निर्णयातील दोन प्रकल्पांना एकूण प्रयोजनार्थ रु.२१० कोटी इतक्या निधीचे वाटप केलेले आहे. आता महावितरण कार्यालयास उर्वरित रु.४०१.५० कोटी इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

केंद्र शासनाकडून “पारेषण संलग्न नवीकरणीय ऊर्जा” करिता १३ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासनास प्राप्त झालेल्या रु.९६१.०३ कोटी प्रोत्साहनात्मक अनुदानातून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी

(महावितरण) द्वारे राबविण्यात येणाऱ्या दोन प्रकल्पांना खालीलप्रमाणे निधी वितरीत करण्यात आला आहे.

(रुपये कोटीत)

अ.क्र.	प्रकल्पाचे नाव	दिनांक १५/१०/२०१६ च्या शासन निर्णयानुसार नियोजित वितरण	दिनांक २३/२/२०१७ च्या शासन निर्णयानुसार वितरीत करण्यात आलेला निधी	उर्वरित रक्कमेचे अपेक्षित वितरण
१	२	३	४	५
१	नवीन व नवीकरणीय ऊर्जेपासून वीजनिर्मिती प्रकल्पामधील वीज खरेदीच्या अनुषंगाने महावितरण कंपनीस अर्थसहाय्य	२९९.५०	११०.००	१८९.५०
२	महावितरण कंपनीस कॉर्पस फंड म्हणून सहाय्य	३२०.००	१००.००	२२०.००
	एकूण	६१९.५०	२१०.००	४०९.५०

याप्रमाणे उर्वरित वितरण अपेक्षित आहे. त्यानुसार महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांनी सदर निधी महावितरण यांना वितरीत करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

यासंदर्भात दिनांक २३ फेब्रुवारी, २०१७ मधील या प्रकल्पाच्या वितरणासाठीच्या अटी व शर्ती अपेक्षित वितरणासही लागू राहतील. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाने त्याबाबतची खात्री करावी.

२. याबाबतचा खर्च “मागणी क्रमांक के-६, २८१० नवीन व नवीकरणीय ऊर्जा साधने, ००-नवीन व नवीकरणीय ऊर्जा साधने, १०५-सहायक कार्यक्रम, ०१-अपारंपरिक ऊर्जा अंतर्गत पारेषण केंद्रीत प्रकल्प आस्थापित करणे (केंद्र पुरस्कृत योजना), (०१) (०१) १३ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार मिळालेले प्रोत्साहनात्मक अनुदान (केंद्र शासनाचा हिस्सा १००%), (२८१० ०९११) (योजनांतर्गत)” या लेखाशीर्षाखाली सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी मंजूर असलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा.

३. सदर रक्कम रु.४०९.५० कोटी (रु.चारशे एक कोटी पन्नास लाख फक्त) अदा करण्यासाठी श्री.अ.मा.आत्राम,सह सचिव, उद्योग,ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय,मुंबई यांना नियंत्रक अधिकारी व श्री.वि.म. राजूरकर, अवर सचिव, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय,मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

४. सदर रु.४०९.५० कोटी (रु.चारशे एक कोटी पन्नास लाख फक्त) महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाद्वारे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) (Managing Director, Maharashtra State Electricity Distribution) यांच्या नावे अदा करण्यात यावे.

५. सदर योजनेवरील खर्चाची, उद्दिष्टे व प्रत्यक्ष साध्यता याबाबतच्या माहितीसह मासिक व त्रैमासिक अहवाल लगतच्या महिन्याच्या १० तारखेपर्यंत सादर करण्यात यावा.

६. या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाची रक्कम केवळ महावितरणने त्यांचे उपरोक्त संदर्भ क्र.१ व २ अन्वये प्रस्तावित केलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठीच खर्च करण्यात येईल याची खातरजमा महावितरणकडून करण्यात यावी व तसा अनुपालन अहवाल या विभागास सादर करावा. तसेच या रकमेचे उपयोगिता प्रमाणपत्र विहित नमुन्यात (इंग्रजीत) सादर करण्याची दक्षता घ्यावी.

७. सदर अनुदान लेख्यासंबंधीची कागदपत्रे, महावितरणने आवश्यक तेव्हा महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई यांच्याकडे तपासणीसाठी सादर करावीत.

८. निधी वितरणाच्या अनुषंगाने उपरोक्त अटी तसेच संदर्भामध्ये नमुद शासन निर्णय दिनांक १५/१०/२०१६ व दिनांक २३/२/२०१७ मधील अटीचे तंतोतंत पालन केले जाईल, त्याचबरोबर सदरहु निधी ज्या बाबींसाठी मंजूर केलेला आहे त्याच बाबींवर खर्च करण्यात येईल याबाबत नियंत्रण करण्याची जबाबदारी संचालक, वित्त (महावितरण) यांची राहिल.

९. सदर शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.५१/२०१७/विआक, दि.७/१२/२०१७ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

१०. हा शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संगणक संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७१२०७१५५३१३१९१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्र.पु.बडगेरी)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई,
- २) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
- ३) सर्व मंत्री/ सर्व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
- ४) मा. विरोधी पक्षनेता विधानसभा/ विधानपरिषद, विधानभवन, मुंबई,
- ५) सर्व विधानमंडळ सदस्य, विधान भवन, मुंबई,
- ६) मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई,
- ७) अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ८) प्रधान सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ९) प्रधान सचिव (कृषि), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई,
- १०) सर्व अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव यांचे स्वीय सहायक, सर्व मंत्रालयीन विभाग,
- ११) सर्व विभागीय आयुक्त,
- १२) सर्व जिल्हाधिकारी,
- १३) मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषदा,
- १४) महालेखापाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई/ नागपूर,
- १५) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
- १६) सचिव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, मुंबई (पत्राने),
- १७) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या, मुंबई,
- १८) सह सचिव/ ऊर्जा-३, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई,
- १९) ऊर्जा उप विभागातील सर्व कार्यासने, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- २०) निवड नस्ती, ऊर्जा-७, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई,